

खाद्य यात्रा आंबा खांडवी

साहित्य -

- १) १ वाटी तांदूळ रवा
- २) २ टेबलस्पून तूप
- ३) ३ कप पाणी (गरम)
- ४) १/२ कप साखर
- ५) १/२ कप आंबा रस
- ६) १/४ टीस्पून वेलदोडा पावडर
- ७) २ टेबलस्पून सुके खोबरे
- ८) २ टेबलस्पून बदामाचे काप



कृती -

प्रथम तांदूळ रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा. (८-१० मिनिटे) त्यात गरम पाणी घालून पॅनवर झाकण ठेवणे. चांगली वाफ आल्यावर झाकण काढणे. त्यात साखर मिसळणे. साखर मिक्स केल्यावर आंबा रस मिक्स करणे. पुन्हा एक वाफ देऊन गॅस बंद करणे.

सर्व मिश्रण तूप लावलेल्या ताटावर पसरून त्यावर सुके खोबरे व बदामाचे काप पसरून वड्या पाडाय्यात.

सौ. अरुंधती शिरीष देशपांडे

asdssd@gmail.com